

17th July, 2023

To,

The Corporate Services Dept. BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037 National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai – 400 051

**Symbol: COMPINFO** 

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation, regarding Unaudited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023 approved at the Board Meeting of the Company held on 13th July, 2023.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For Compuage Infocom Limited,

\_\_\_\_\_

Atul Mehta Managing Director DIN: 00716869

Place: Mumbai

**Encl:** As above

309, A to Z Industrial Estate, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Delisle Road, Mumbai-400013, India. Ph.: +91-22-4748 5603 info@compuageindia.com www.compuageindia.com CIN: L99999MH1999PLC135914



### **COMPUAGE INFOCOM LIMITED**

CIN: L99999MH1999PLC135914

Reg. Off.: 309, A to Z, Industrial Estate, Ganpat Rao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400013.

Tel: 022-47485603 | Website: www.compuageindia.com

ATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH

										(₹.in Lakhs	except EPS)
Г		Standalone				Consolidated					
Sr.		Quarter	Quarter	Quarter	Year	Year	Quarter	Quarter	Quarter	Year	Year
No.	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended
II		31.03.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations (net)	39,145.90				4,22,395,14	39,145,90	1.16,761.56			4,22,395,14
2	Net Profit / (Loss) for period (before Tax.	30,140.30	1,10,701.50	1,20,107.02	0,17,071.20	4,22,000.14	03,140.00	1,10,701.50	1,23,131.02	3,14,341.20	4,22,000.14
-	Exceptional and/or Extraordinary Items)	-15.017.50	1,165,07	1,490,37	-11.858.54	3.666.21	-15.016.84	1.165.07	1,488,24	-11.857.88	3,664,08
3	Net Profit / (Loss) for period before Tax	,	.,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	.,	,	.,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	,	.,,	.,	,	.,
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-15,017.50	1,165.07	1,490.37	-11,858.54	3,666.21	-15,016.84	1,165.07	1,488.24	-11,857.88	3,664.08
4	Net Profit / (Loss) for period after Tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-13,742.81	849.45	1,044.64	-11,436.77	2,676.98	-13,742.15	849.45	1,042.51	-11,436.11	2,674.85
5	Total Comprehensive Income for the period										
	(Comprising Profit/(Loss) for the period (after Tax)										
	and Other Comrehensive income (after Tax)	-13,742.81	849.45	1,042.54	-11,436.77	2,674.88		849.45	1,040.41	-11,436.11	2,672.75
6	Equity Share Capital	1,715.36	1,715.36	1,299.52	1,715.36	1,299.52	1,715.36	1,715.36	1,299.52	1,715.36	1,299.52
7	Reserves (excluding Revaluation Reserve as										
	shown in the Balance Sheet of previous year)				15,602.98	23,427.09				15,649.55	23,473.00
8	Earnings Per Share (before and after										
	extraordinary items) (of Rs.2/-each)										
	Basic :	-16.02	0.99	1.60	-13.33	4.12	-16.02	0.99	1.60	-13.33	4.11
L	Diluted:	-16.02	0.99	1.60	-13.33	4.12	-16.02	0.99	1.60	-13.33	4.11
Not	es:										

Bank OF INDIA - RATNAGIRI BRANCI Savarkar Chowk, Subhash Road, RATNAGIRI - 44564

POSSESSION NOTICE

the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement 1, 1871.

13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 201 (13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 201 (13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 201 (13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 201 (13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 201 (13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 201 (13(12) read with rules of the read with rule 3 of rules, 201 (13(12) read with rules 13(13) read with rules 13(13) rules (13(12) read with rules 13(14) rules (13(12) read with rules 13 of the said Act read with rule 13 of the said rules on the 12th day 1,014 y232 pursuant to order passed by the Osirict Megistrale, Ratinagri und Section 14(1) of The SARFAESI Act 2002 on 17.03.2023.

e borrower/ secured debtor in particular and the pucautioned not to deal with the property and any deali subject to the charge of the Bank of India Ratnagi of Rs. 9,72,055.02/- (Rupee Nine Lakh Seventy ve and Two Paisa Only) Plus interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

EQM of Land Survey No.51, Hissa No.1/9, Plot No.18, Villagı Grampanchayat-Mervi, Jay Jinendra Nagar-II, Tal.Dist-Ratnagiri

PICICI Bank

Bandra East, Mumbai 400051, Maharashtra

Branch Relocation Notice
On Behalf of ICICI Bank Ltd., Mumbai-Girgau

Dear Customers

Dear Customers,
This is to intimate you that with effect from September 14, 2023, we are relocating to a more convenient location. The address of the new location is as mentioned below.

New Location: ICICI Bank Ltd, Diamond Queen Building, Gr
Floor Mamne Parmanand Road, Near Charni Road Station, Mumbai, Moharashtra - 400004.

There would be no change in your Account Number or the security items issued to you.

The following guidelines are applicable for customers holding lockers with our Mumbai-Girgaum Branch.

In the process of relocating our branch, we will also be relocating the safe deposit lockers to the address, as specified above. The shifting of the locker units will begin on September 12, 2023 and they will be installed at the new location on September 14, 2023. they will be installed at the new location on September 14, 2023. In case you wish to continue to operate your locker at the new location, we request you to empty your locker and take charge of its contents. Please do so before September 12, 2023. You may replace them at the new location, anytime, during banking hours after September 14, 2023, at your convenience. In case you are unable to empty your locker, we shall have to move the locker units, along with its content. The locker units will be moved under proper supervision and every precaution will be taken to handle them carefully. Assuring you of the best services, at all times. Sincerely,

### # ICICI Bank

egistered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara – 390007, Gujarat Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051, Maharashtra

Branch Relocation Notice
On Behalf of ICICI Bank Ltd., Mumbai-Chunabhatti Branch

Dear Customers, This is to intimate you that with effect from September 15, 2023, we are relocating to a more convenient location. The address of the new location is as mentioned below.

New Location: ICICI Bank Ltd. Shop No. 9, 10, Mary Land Corner, Besides Next Showroom, Eastern Express Highway, Near Sian Circle, Sian, Mumbai, Maharashtra-400022.

There would be no change in your Account Number or the security items issued to you.
The following guidelines are applicable for customers holding lockers with our Mumbai-Chunabhattl Branch.

In the process of relocating our branch, we will also be relocating the safe deposit lockers to the address, as specified above. The shifting of the locker units will begin on September 12, 2023 and they will be installed at the new location on September 14, 2023. they will be installed at the new location on 5-eptember 14, 20.4 In case you wish to continue to operate your locker at the no location, we request you to empty your locker and take charge its contents. Please do so before September 12, 2023. You m replace them at the new location, anytime, during banking hou after September 14, 2023, at your convenience.

In case you are unable to empty your locker, we shall have to move the locker units, along with its content. The locker units will be moved under proper supervision and every precaution will be taken to handle them carefully.

U.P. RAJYA VIDYUT UTPADAN NIGAM LTD.
Angara Thermal power project

E-Tender Notice

1. E-Tender Notice No.: 03/AHD/BTPS/2023-24, Online e-Bid are invited for the Work of "Routine & preventive/breakdow maintenance of ash slurry pipeline of 350/450mm, 'A' & 'BTPS'

Anpara." E-Tender Has been uploaded on 01.07.2023 of http://etender.up.nic.in, Estimated cost: http://etender.up.nic.i nly. Period: 24 Months, E.M.D cost: Rs. 3,62,000,00, Last dat

of lender: 10.08.2023 at 05:00 Pm.

2. E-Tender Notice No.: ANP/A/BMD2/6000001885, Online
e-Bids are invited for the Work of "Routine/preventive
Breakdown maintenance of RC feeder & associated work of unino.1,283 of 3x210MW, ATPS, Anpara." E-Tender Has beer
uploaded on 05.07.2023 on http://letender.up.nic.in, Estimate
cost: Rs 60,300.00.00 only Period: 24 Months, E.M.D. Ost.
1,20,600.00, Last date of Tender: 04.08.2023 at 18:00 Hrs.
3. Short Term E-Tender Notice No. 1337MD/ATPS/2023-24

1,20,600.00, Last date of Tender: 04.08.2023 at 18:00 Hrs.
3. Short Term E-Tender Notice No.: 1377MD/ATPS/2023-24
Online e-Bids are invited for the Work of "Annual overhauling o turbine and generator of unit no.1 of 3x210MW, ATPS, Anpara.
E-Tender Has been uploaded on 07.07.2023 or http://letender.up.nic.in, Estimated cost: Rs 1,29,62,800.00 only Period: 12 Months, E.M.D cost: Rs. 1,90,000.0, Last date o Tender: 17.08.2023 at 18:00 Hrs.
4. E-Tender Notice No.: 24/PD-I/ATP/2023-24, Online e-Bids are invited for "Sunploy 67 II Se realise for ATP Annara" E-Tender

are invited for "Supply of XLPE cables for ATP, Anpara." E-Tende Has been uploaded on 11.07.2023 on http://etender.up.nic.in Estimated cost: Rs 1,52,62,425.00 only, E.M.D cost: Rs

2,00,000.00, Last date of Tender: 01.08.2023 at 16:00 Hrs.
5. Short Term E-Tender Notice No.: 36/CF-59/PD-I/ABTPS,
2023-24, Online e-Bids are invited for "Supply of cast basalt tiles for 2x500MW, BTPS Anpara." E-Tender Has been uploaded or 13.07.2023 on http://etender.up.nic.in, Estimated cost. Rs.
3,49,025.00 only, E.M.D cost: Rs. 4000.00, Last date of Tender 25.07.2023 at 14:00 Hrs.

6. E-Tender Notice No.: 01/CMD-I/ATPS/2023-24, Onlin

6. E-Tender Notice No.: 01/CMD-I/ATPS/2023-24, Online e-Bids are invited for the 'sanitation services & house keeping of different buildings in A.B. &DTPS & CISF colony and S/C of road & drains of A.B.D. & CISF Colony, 'E-Irender Has been uploaded on 1,07.2023 on http://etender.up.nic.in, Estimated cost: Rs. 1,75,95,926.00 only, Period: 02 Years, E.M.D. cost: Rs. 3,52,000.00, Last date of Tender 26.07.2023 at 16:00 Hrs. 7. E-Irender Notice No.:ST-37/CF-164/PD-I/ABTPS/2023-24, Online e-Bids are invited for "Supply of seal air fan impeller for seal air fan, 3x2/10MW, ATPS, Anpara.' E-Tender Has been uploaded on 13.07.2023 on http://etender.up.nic.in, Estimated cost: Rs.4.00 Lakh only, E.M.D. cost: Rs.4.000.00, Last date of

ost: Rs 4.00 Lakh only, E.M.D cost: Rs. 4,000.00, Last date of

Tender: 25.07.2023 at 14:00 Hrs. Total quality of work/supply. Tender specification and other term & condition is as per tender document available on the E-tende portal. Concerned Officer reserves the right to cancel the e-bids without assigning any reason. Corrigendum, Addendum Extension if any shall be uploaded only on the above website Bidders are advised to visit the website regularly for updated information from time to lime.

Tender: 25.07.2023 at 14:00 Hrs

2.00.000.00. Last date of Tender: 01.08.2023 at 16:00 Hrs

Assuring you of the best services, at all times

of Tender: 10.08.2023 at 05:00 PM.

Branch Manager, Mumbai-Chunabhatti Branch

AJEL LIMITED Regd. Office: 106, Link Plaza Commercial Complex, New Link Road, Oshiwara, Jogeshwari (West), Mumbai-400102

## Notice to the members of the 29th Annual General Meeting and Remote E-Voting Information

Dear Members,

NOTICE is hereby given that the 29" Annual General Meeting (AGM) of
the Shareholders of Ajel Limited will be convened on Friday, the 04" day
of August, 2023 at 4.00 P M IST through Video Conferencing (VC) or
Other Audio Visual Mears (OA/M) in accordance with the Ministry of
Corporate affairs (McA) General Circular No. 20/2020 dated 05" May,
2020 that allows the company to hold AGM in manner detailed in the
General Circular No. 14/2020 dated 06" Agni, 2020 and General Circular
No. 17/2020 dated 13" Agni, 2020 read with SEBI Circular No.
SEBIHO/CFD/CMD1/CIRP/2020/79 dated 12" May, 2020 without
physical presence of members at common venue to transact the physical presence of members at common venue to transact th business set out in the Notice of 29<sup>n</sup> AGM. Facility for appointing prox will not be available for the AGM and hence requirement for attaching th will not be available for the AGM and hence requirement for attaching typroxy form and attendance slip has been dispensed herewith and are rannexed to the notice of 129° AGM. The venue of the said meeting shall deemed to be the Registered Office of the Company at 106 Li PlazamMHADA Commercial Complex, New Link Road, Oshiwai Jogeshwari (W), Mumbai, Maharashtra-400102.

Jogeshwari (W), Mumbai, Meharashitra-400102.

The Notice of 29" AGM and the annual report including the Financial Statements for the year ended 31" March, 2023 for the 29" AGM is sent only by email to all those members, whose email addresses are registered with the Company or its Registers & Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participants in accordance with MCA Circular(5) and SEBI Circular. Members can join and participate in the 29" AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 29" AGM are provided in the Notice of the 29" AGM. The attendance of the members attending through VCIOAVM will be counted for the purpose of accertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the 29" AGM and the annual report will also be made available on the website of the Company at Aww.ajel.in and on the website of the Company at Aww.ajel.in and on the website of the Company at Aww.ajel.in and on the website of the Company at Aww.ajel.in and on the website of the Company at Aww.ajel.in and on the website of the Company at Aww.ajel.in and on the website of the Company at Aww.ajel.in and on the website of the Company at Aww.ajel.in and on the

www.bseindia.com. Those shareholders who have registered/not registered their mail address and mobile number including address and bank details may belase contact and validatefupdate their details with the relevanted the red to the relevance of the result of the result of the relevance of the result of the re

haveholders who have not registered their mail address and is consequence the Annual Report, Notice of AGM and e-voting notic could not be serviced may temporarily get their email address and could not be serviced may temporarily get their email address and Shar fransfer Agent, at www.adoitocoprotate.com for sending the name. In case of any queries, shareholders may write the fro@addroitocoprotate.com.

same. In case of any queries, shareholders may write to info@adroticorporate.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Secretarial Standard -2 issued by the Institute of Company Secretariaes of India and McA Circulars, the members are provided the facility to cast their vote electronically through remote exploring (Prior to AGM) and e-voling (Grior the AGM) services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all the resolutions set forth in the Notice. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given here under:

(i) Date of completion of sending of Notices: 127 buty 2023;

(ii) Date and time of commencement of voting through electronic voting: OTH cready of "August 2023 at 900.4M.

(iii) Date and time of ord of voting through electronic voting: Thursday of "August 2023 at 500 PM.

(iv) Members can also cast the vote through electronic voting through the voting will not be allowed beyond 5.00 PM of Thursday, 03" August 2023 at 500 PM.

(vi) Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VCIOAVM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM.

(vii) Members holding share either in physical or dematerialized form, as on the cut-off date of 21.07.2023, may cast their vote electronically on the Ordinary & Special Businesses as set out in the Notice of the 25" AGM through electronic voting system of CDSL.

ii) Persons who have acquired shares and has become member of the company after dispatch of notice may attend the AGM and can obtain login ID and password by following the instruction given in AGM notice available at website of Company and stock

exchanges.

3.A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the general meeting.

You have any queries or issues regarding attending AGM & e-Voting om the e-Voting System, you may refer the Frequently Asked Duestions ("FAQs") and e-voting manual available at wax-evotingingia.com, under help section or write a meall to elpdesk.evoting@cdslindia.com.

PUBLIC NOTICE

IOTICE is hereby given to the public a

arge that Hexagon Print and Pac

rivate Limited ("Owner") claims to bi
ne owner and in exclusive, undisturber

nd unfettered possession in respect to

red off to all intents and purpose the transaction of mortgage of a rights of Hexagon Print and Pac-ate Limited in the said Property in ur of Our Client will be consti-

t No. 13 on the land bearing Survey, 34 Hissa No. 2 & Survey No. 35 sa No. 2 area admeasuring abou ) Sq. mtrs. lying, being and situate a abian Industrial Estate in Village oor, Taluka and District Palohards in the state in State of the state in State of the state in Village.

SCHEDULE II REFERRED TO ABOVE ("Title documents"): Original Deed of Conveyance da 990 executed between Mr. Rasil Bhanushali as the "Vendor" and Shetty Food Products Private dla sthe "Purchaser", this 14th day of July 2023. Jr. N. Rajani er, Vasmum Legal , 1st Floor, Vishwakarma Nagar, 1 Bldg, No. 5 CHSL, Above Bank 3, Ambadi Road, Vasal - 401202.



### J.K. Cement Limited ('The Company')

Registered Office: Kamla Tower, Kanpur-208001, Uttar Pradesl Telephone: +91-512-2371478 to 85, Fax: +91-512-2399854 Email:shambhu.singh@jkcement.com Website:w

### NOTICE TO THE MEMBERS FOR UPDATE OF EMAIL ADDRESS AND OTHER INFORMATION OF THE COMPANY ABOUT TWENTY-NINETH ANNUAL GENERAL MEETING

TWENTY-NINETH ANNUAL GENERAL MEETING

Notice calling the Twenty-lineth Annual General Meeting ("AGM") of the Company, is scheduled to be held on Friday, 11" August, 2023 at 11:00 A.M. (IST) through video Conferencing ("VC"). Other Audio Visual Means ("OAWM") as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under read with General Circular Nos. 14/2002, 17/2019. 2007/2009, 20/2019. (2)/2022 and 10/2022 dated April a, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MAC Dirculars") and SEB/HO/CFI/OMD/CRIP/1922/86 dated 13" May, 2022 and Circular No. SEB/HO/CFI/PO-2-P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI the applicable provisions of SEBI (Island Dibligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 as amended ("Listing Regulations and Disclosures Requirements Pegulations, 2015 as amended ("Listing Regulations") without the physical presence of the Members and the standalone and consolidated audited financial statements for the electronically only to hose Nembers of the Company whose email addresses are registered with the Company. Companies Registrar and Share Transfer agent. Hence the members can join and participate through V.C OAWM Calliny only. The Notice of AGM and the adorssaid documents will be available on the Company wobsite at www.iscement.com and on the website of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("INSE") at www.bsenidia.com and www.riselindia.com, respectively and on the website of 8DE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("INSE") at www.vsenidia.com. Members participating through the V.C/OAWM facility shall be counted for the https://www.evoting.nsdl.com. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Remote - voting and e- voting during AGM:
The Company is providing to list Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) as the agency to provide e-voting facility, information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have no registered their email address has been provided in the Notice of the AGM. Only the members whos name appears in the register of members as on Friday, 04\* August, 2023 shall be allowed to cast their votes by remote e-voting. Members who have forgotten the User ID and Password, can obtain generate the same as has been provided in the Notice of the AGM. Notice of the AGM

The remote e-voting facility will commence at : 10:00 AM (IST) on Tuesday August 8, 2023 and will end at : 5:00 PM (IST) on Thursday, August 10, 2023.

The remote e-volting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-volting module shall be forthwith be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-volting will be able to vote through remote e-volting at the AGM.

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off date, that is, Friday the August 4 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

A member may participate in the annual general meeting even after exercising his right to vote through remote e voting but shall not be allowed to vote again in the meeting.

Manner of registering mandate for receiving Dividend : Members are requested to register/update their complete bank details:

With their Depository Participant(s) with whom they maintain their demat account, if shares are held in dematerialized mode by submitting forms and documents as may be required by the Depository Participant(s) and

. With the Company through email at shambhu.singh@ikcement.com, if shares are held in physical mode, by submitting details in prescribed form ISR-1 (i) scanned copy of the signed request letter which shall contain Member's name, folio numbe, tank details (Bank account numbe, Bank and Branch Name and address, IFSC, MICR details) (ii) self-attested copy of the PAN Card and (iii) cancelled cheque leaf.

However, in case the Company is unable to transfer the dividend entitlements directly through the RBI approved electronic mode(s), the Company shall dispatch the Dividend Warrants/Demand Draft to such members.

elections mode(s), the Company sitian displace the Dividence warrants/bentanto trait to such members.

Almenbers holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mail address with the Company, are requested to register/update their details with Company /RTA by submitting form ISR-1 same by writing to the Company with details of folio number, email address and attaching a self-attested copy of PAN card at shambhu singh@ikcement.com.

. Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their e-mail address are requested to register/update their email address with the Depository Participant(s) where they maintain their demat

or further details on registering / updating email id/ mandate for receiving the dividend shareholders can ref ircular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated 16 March, 2023.

In case of any query pertaining to e-voting Members may refer to the "FAQs" section/E-voting user manual available through a dropdown menu in the 'Downloads' section of NSDL website for e-voting https://www.evoting.nsdl.com. Members are requested to note the following contact details for addressing queries/grievances, if any:

Shri Shambhu Singh, Vice President & Company Secretary, J.K. Cement Ltd.,

Kamla Tower, Kanpur-208001 Telephone: +91-512-2371478 to 85, Fax: +91-512-2399854

Email: shambhu.singh@jkcement.com Web: www.jkcement.com

Place: Kanpur Date: 14.07.2023

Ethats: startion to singney per content of the cont





information from time to time. त्रांक : 2350 / मुठअमिठ(स्तर-1) / अठताठपठ / कला अनुठ "Save Electricity for Nation"













































इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

. (पुर्वीची इकीटास फायनान्स लि.) कॉॅंपोरेट कार्यालय: क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई-६००००२. दूर.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

## स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सरफायदी कायदा २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **इकीटास** स्मॉल फायनान्स **बँक लि.**च्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे **वास्तविक ताबा** असलेल्या खालील तारण स्थावर मालमत्तेची **इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.**ची देय रकमेच्या वसुलीकरिता **जसे आहे जेथे आहे, जसे ज्या स्थितीत आहे** त्यानुसार १६.०८.२०२३ रोजी विक्री केली जाईल.

ı	अ.	कर्जदार व जमीनदाराचे नाव आणि पत्ता एकूण	स्थावर मालमत्तेचे वर्णन
l	豖.	देय रक्कम + व्याज	
I	2	१) श्री. श्यामनारायण मार्कण्डे पांडे,	फ्लॅट क्र.२११, ओम साई अपार्टमेंट, एस.क्र.४, हिस्सा क्र.२बी,
ı		मार्कण्डे पांडे यांचा मुलगा	गाव पिसवली, ता. कल्याण, जिल्हा ठाणे येथील मालमत्तचे सर्व
ı		२) श्रीमती गिता श्यामनारायण पांडे,	भाग व खंड. पृथ्वीशी संलग्न असलेल्या सर्व इमारती आणि
ı		श्यामनारायण मार्कण्डे पांडे यांची पत्नी	संरचनेसह किंवा पृथ्वीशी संलग्न असलेल्या कोणत्याही गोष्टींशी
ı		(दोघांचा निवासी पत्ता: खोली क्र.१०, इमारत क्र.२, म्हारळ	कायमस्वरूपी जोडलेले, वर्तमान आणि भविष्य दोन्ही आणि
ı		गाव, जय कृष्णा नगरी, कल्याण, डी.सी४२१३०१.).	त्यावर जोडलेले सर्व सुलभ/मामूल अधिकार.
ı		कर्ज खाते क्र.व्हीएलपीएचकेएलवायएन०००१९०८	संपर्क व्यक्ती:
ı		दावा देय रकम रु.७,९६,८३१/- दि.१४.१२.२०१७ रोजी देय	अनंत रामचंद्र आरोलकर-९९६९२६११७६
ı		पढील व्याजासह मासिक दराने, शल्क आणि खर्च इ. (एकण	शैलेश-८६५२२३४५८५

राखीव किंमत: रु.६,४०	0,000/-	इसारा रक्कम:	रु.६४,०००/-
लिलावाची तारीख		विक्रीच्या तपशीलवार अटी व	

१६.०८.२०२३

थकबाकी रु.२१,५०,६२३/- दि.२३.०६.२०२३ रोजी).

http://www.equitasbank.com आणि https://sarfaesi.auctiontiger.net वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या. प्राधिकृत अधिकारी इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

✓ YES BANK येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः येस वैक हाऊस, पश्चिम दुवगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५. शाखाः १९वा मजला, एम्पायर टॉबर, रिलायबल टेक पार्क, क्लोड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र.३१, ठाणे बेलापूर रोड, ऐरोळी, नवी मुंबई-४००७०८ ताबा सूचना (पहा नियम ८(१) – स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत **येस बँक लिमिटेड**चे (बँक) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर कायद्यांच्या कलम १३(२) अन्वये संबंधित सचनेत नमदे केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली

विशेषतः कर्जरार आणि मर्वमामान्य जनतेम येथे मावध करण्यात येते की. महर मालमनेमह कोणताही व्यवहार करू तये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **येस बँक लिमिटेड**कडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

अ.	कर्ज खाते	कजेदाराचे नाव	कलम १३(२) सूचना	प्रतिभुती मालमत्तेचे वर्णन	ताबा
क्र.	क्र.		दिनांक व रक्कम	_	दिनांक
?	AFH0068 00792447	निलेश दगडु राऊत, तेजस्वी निलेश राऊत	०९.०३.२०२३ व रु.२१,०७,२३६.५०	फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, ए विंग, श्री सिद्धीविनायक अपार्ट., बोळींज नाका, विरार पश्चिम, जि. पालघर-४०१३०३.	११ जुलै, २०२३
7	AFH0068 00803575	उमेरा हमिद फकिर, हुस्ना हमिद फकिर, हमिद अब्दुलमाजिद फकिर	२८.०२.२०२३ व रु.२१,७६,७४९.३८	पलॅट क्र.१०१, १ला मजला, ए विंग, इमारत क्र.१३, टाईप जी, राजहंस एन्क्लेव्ह, बृंदावन नगरी, पाम टेम्बी, एमआयडीसीच्या पुढे, नवापुर, बोईसर पश्चिम- ४०१४०४.	१२ जुलै, २०२३
ş	AFH0068 00804122	धर्मेंद्र गोंड, पुजा धर्मेंद्र गोंड	२८.०२.२०२३ व रु.१३,८३,२११.४४	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.६, सेक्टर ८, ड्रिम सिटी, बोईसर पुर्व -४०१५०१.	१२ जुलै, २०२३
8	4305267	के आर स्टील कॉपोरेशन, किरीट छविलदास शेठ, पंकज सी. शेठ, आरती पंकज शेठ, भावना के. शेठ	१५.०४.२०२३ व ह.१,९२,१५,०६८.३३	मालमत्ता पत्ता १ – कार्यालय क्र. ३१२, ३रा मजला, दत्तानी ट्रेड सेन्टर प्रिमायसेस कोहौसोलि., चंदावरकर रो.ड., महापालिका कार्यालयाजवळ, शांती नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२. मालमता पत्ता २ – एए/९, तळमजला, एए विंग, विश्वास सदन, एस. क्र. १३१ (नवीन) ९४ (जुना), गाव आचोळे, जया हॉटेलजवळ, नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर-४०१२०९.	१३ जुलै, २०२३

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी . कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही.

सही/ दिनांक : १५.०७.२०२३ प्राधिकृत अधिकारी येस बँक लिमिटेड ठिकाण : मुंबई

### युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड # UNITY Finan नोंद. कार्या.: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. कॉर्यो. कार्या.: ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-

ताबा

(स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये) न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७ आणि **कॉपोरेंट कार्यालय:** ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना सांताक्रुझ (पुर्व), मुंबई–४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद तारखेला वितरीत केलेल्या मागर्ण सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास नांगण्यात आले होते.

र्फ्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेल

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/ जामिनदाराचे नाव व कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचना दिनांक व थकबाकी	स्थावर मालमत्तेचे तपशील	ताबा दिनांक ताबा प्रकार
<del>۱</del> ۹ ا	प्रशासनात्त्रात्व सर्वे च कर्जा अस्तात्वात्रात्वात्व १. श्रीमती हर्षा चंदा मॅघानी (कर्जदार/तारणकत्व्यो) १. श्री. चंदा टिकमदास मॅघानी (सह-कर्जदार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र.: ०११३०११००००००५४)	२२.०९.२०२२ इ.२२.९२,६६६.२५ (रुपये बाबीस लाख बारा हजार सहाशे सहासष्ट आणि पैसे पंचवीस फक्त)	श्रीमती हर्षां चंदा मंघानी आणि श्री. चंदा टिकमदास मंघानी यांच्या नावे असलेले दुकान क्र.४०, तळमजला, सिटी सेन्टर प्रिमायसेस को-जॉप. सोसायटी लि., सीटीएस क्र.३४२, गाव पहाडी, तालुका बोरिवली, एस.न्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७.३० ची.मी. विल्टअप क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड आणि मालमत्तेच्या चतुसिमा (साईटनुसार): उत्तरेस: हिंत शॉपिंग सेन्टर; पुर्वेस: एस.न्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्ता; दक्षिणेस: साईबाबा कॉम्प्लेक्स.	१२.०७.२०२: सांकेतिक ताबा
?	१. श्री. चंदा टिकमदास मेंघानी (कर्जदार/नारणकर्ता) २. श्रीमती हर्षा चंदा मेंघानी (कर्जदार/नारणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: ०११३०११०००००५८)	२२.०९.२०२२ रु.२७,१८,३४१.०० (रुपये सत्तावीस लाख अठरा हजार तिनशे एकेचाळीस फक्त)	श्री. चंदा टिकमदास मेंघानी आणि श्रीमती हषां चंदा मेंघानी यांच्या नावे असलेले दुकान क्र.६६, तकमजला, सिटी सेन्टर फीमायसेस को -ऑप. सोसायटी लि., सीटीएस क्र.३४२, गाव पहाडी, तालुका बोरिवली, एस.क्टी. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७.८९ ची.मी. बिल्टअप क्षेत्र येथील मालमलेच सर्व भाग व खंड आणि मालमनेच्या चतुसिमा (साईट्समार): उत्तरेस: स्थित इमातः, पुर्वेस: एस.व्ही. रोड; पश्चिमेस: स्थित इमातः, दक्षिणेस: रस्ता.	१२.०७.२०२३ सांकेतिक ताबा
33	<ol> <li>मे. शगुन मेन्स बेअर (कर्जदार)</li> <li>श्री. चंदा टिकमदास मंघानी (कर्जदार/तारणकर्ता)</li> <li>श्रीमती हर्षा चंदा मंघानी (जामिनदार/तारणकर्त्या)</li> <li>(कर्ज खाते क्र.: 0१११३०१०००४५०१)</li> </ol>	२२.०९.२०२२ इ.२९,७१,८२९.५६ (रुपये एकोणतीस लाख एकाहत्तर हजार आठशे एकोणतीस आणि पैसे छपन्न फक्त)	१) श्री. चंदा टिकमदास मंघानी आणि श्रीमती हर्षा चंदा मंघानी यांच्या नावे असलेले दुकान क्र.६६, तळमजला, सिटी सैन्टर प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., सीटीएस क्र.३४१ व ३४२, गाव पहाडी, तालुका बोरिवली, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७.८९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड आणि मालमतेच्या चतुसिमा (साईटनुसार): उत्तरेस: स्थित इमारत; पुर्वेस: एस.व्ही. रोड; पश्चिमेस: स्थित इमारत; दक्षिणेस: स्सा. २) श्रीमती हर्षा चंदा मॅघानी आणि श्री. चंदा टिकमदास मॅघानी यांच्या नावे असलेले टुकान क्र.४०, तळमजला, सिटी सेन्टर प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., सीटीएस क्र.३४२, गाव पहाडी, तालुका बोरिवली, एस.वही. रोड, जोरोगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७.३० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड आणि मालमतेच्या चतुसिमा (साईटनुसार): उत्तरेस: हिर्सन शॉर्ग सेन्टर; पुर्वेस: एस.व्ही. रोड; पश्चिमेस: आतील रस्त; दक्षिणेस: साईबावा	१२.०७.२०२ सांकेतिक ताबा

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकडे कर्जदा

दिनांकः १५.०७.२०२३, ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

# निविदा

खालील तक्त्यात रकाना क्र. २ मध्ये दिलेल्या निविदांद्वारे वाशी विभाग कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या क्षेत्राकरिता खाली नमूट केलेली कामे कंत्राटी तत्वावर देण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी कंत्राटदाराकडून ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत

अनु	निविदा क्र.	कामाचे स्वरूप	कोऱ्यानिविदांची	अंदाजित किंमत	इसाऱ्याची	निविदा सादर
क्र.		कामाय स्वरूप	किंमत रुपयांमध्ये	रुपयांमध्ये	रक्कम	करण्याची अंतिम
१	2	3	8	ч	ξ	9
१	काअ/वाशी/तां/	वाशी विभागांतर्गत ११/२२/३३ केव्ही				
		मीटरिंग टाईप आणि सबस्टेशन टाईप CT	रु ११८०/-	रु १५ लाख	रु १५,०००/-	दि.१९.०७.२०२३
	२०२३-२४	व PT दुरुस्त करण्याबाबतची निविदा.			·	

कोऱ्या निविदा महावितरणच्या <u>www.mahadiscom.in</u> संकेतस्थळावरून दि.१३.०७.२०२३ (१२.०० वा.) ते दि.१९.०७.२०२३ (१०.०० वा.) या कालावधीमध्ये उपलब्ध असतील. निविदापूर्व बैठक दि.१७.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता घेण्यात येईल. कोणतीही किंवा सर्व निविदा कारणे न दाखवता रद्द करण्याबाबतचे अधिकार कार्यकारी अभियंता, वाशी विभाग, महावितरण, वाशी यांना राखून ठेवले आहेत. संपर्क: श्री. व्यं. कासल, अति. कार्यकारी अभियंता (का.), वाशी विभाग, महावितरण, विद्युत भवन, दुसरा मजला, प्लॉट नं. ५, अभ्युदय बँकेजवळ, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई-४००७०३. संपर्क नं: ०२२-२७६६९२६४.

Email ID: - eevashi@gmail.com

**महा**वितरण

कार्यकारी अभियंता, सं.व.सु. विभाग वाशी

# रोज वाचा

CHANGE OF NAME Khan S/o Raies Ahmad Khan R/o Fukaniya Masjid, Kamla Raman Nagar, Baiganwadi, Govandi, Mumbai, Maharashtra-400043 declare that name of mine and my father has been wrongly written as Abdullah and Mohammad Raies in my Diploma Graduation. Post Graduation educational documents. The actual name of mine and my father are Abdullah Khan and Raies Ahmad Khan respectively which may

### विशेष वसुली आणि विक्री अधिकारी दी प्रताप को-ऑपरेटिव्ह बँक लि. १०४, सोपारिवाला इमारत, भुलेश्वर, मुंबई-४००००२.

		सावजानक ।ल	लाव सूचना	
अ.	निर्णय कर्जदाराचे नाव	वसूली प्रमाणपत्र	आरक्षित	मालमत्तेचे वर्णन
क्र.		क्र. आणि प्राप्त	मूल्य	
		केल्याची तारीख		
٤.	श्रीमती रिना संजय	१४०७/२०२०	₹.	फ्लॅट क्र.३०१, इमारत क्र.१५,
	खंडागळे व श्री. संजय	दिनांक	६५,३१,000/-	महावीर पॅलेस, दिपक
	विक्रम खंडागळे	३०.१२.२०२०	(रुपये पासष्ट	हॉस्पिटल रोड, महावीर नगर
			लाख एकतीस	फेझ-२, मिरा रोड पुर्व, ठाणे
			हजार फक्त)	-४०११०७. क्षेत्र ८८८
l				चौ.फ्. बिल्टअप.

विशेष वसूली आणि विक्री अधिकारी इच्छुक पक्षांकडून वरील नमूद केलेल्या स्थावर मालमत्ते सेंदर्भात जे जेथे आहे, जे आहे ते या तत्वावरे लिलाव विक्रीकरिता सीलबंद गकिटात प्रस्ताव आमंत्रित करीत आहे.

- लेलावाची अटी आणि शर्ती किंवा इतर माहिती असलेला बोली फॉर्म, एसआरओ च्य कार्यालयातून कोणत्याही कामकाजाच्या दिवसात तसेच तपासणीच्या तारखेच्या वेळी रु.१०० -, मालमत्तेची तपासणी **०५.०८.२०२३** रोजी सकाळी १२.०० ते दुपारी २.०० दरम्यान निर्धारित
- इच्छूक बोलीदाराने मालमत्तेकरिता बोलीच्या रकमेच्या १५% व्याजमुक्त इसारा रक्कमेसह त्यांची बोली सीलबंद पाकिटात द प्रताप को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई च्या नावे पीओ/डीडी पाठवावी. दि.१४.०८.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी दु.३.०० वा. मालमत्तेसाठी वरील भुलेश्वर कार्यालयात एसआरओ द्वारे बोली प्राप्त केली जाईल. मालमत्तेची निविदा दि.१४.०८.२०२३ रोजी दू.३.३० वाजता हुकूमनामा धारक बँकेच्या कार्यालयात उघडली जाईल अर्थात **दि प्रताप** को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोपारीवाला इमारत, १०४, भुलेश्वर, मुंबई-४००००२ येथे पात्र बोलीदारांना तेथील बोलीमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जाईल.
- यशस्वी बोलीदाराने लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत बयाणा रक्कम वगळत अंतिम बोलीच्या रकमेची उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे.
- काळजीत, जमा केलेल्या बयाणा रकमेच्या वरील कलम ३ मध्ये नमूद केल्यानुसार बोलीच्य उर्वरित ८५% रक्कम भरण्यात यशस्वी बोलीदार अयशस्वी ठरला, त्याचप्रमाणे, यशस्वी बोलीदाराने लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरण्यात अयशस्वी झाल्यास लिलावात आजपर्यंत भरलेली रक्कम जप्त केली जाईल.
- सर्व शुल्क आकारणी, कर, सोसायटी देय आणि/किंवा मालमत्तेवर जमा झालेले कोणतेर्ह दायित्व/मालमत्तेच्या विरुद्ध जमा झालेले जावक यशस्वी बोलीदाराने वहन केले पाहिजे. मालमत्तेवरीर मध्याच्या जमा यालेल्या टायित्वांची माहिती नाही आणि जर अमेल तर ती यशस्वी बोलीटाराकड उचलली जाईल.
- विशेष वसुली आणि विक्री अधिकारी एक किंवा सर्व ऑफर नाकारण्याचा आणि लिलाव पुढे ढकलण्याचा/रद्द करण्याचा आणि लिलाव विक्रीच्या अटी व शर्तींमध्ये कोणतीही पूर्वसूचना देता बदल करण्याचा अधिकार राखून ठेवतो.
- प्रस्ताव बोली रक्कम राखीव किमतीपेक्षा कमी स्वीकारली जाणार नाही. यशस्वी बोलीदाराने मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि यशस्वी बोलीदाराकडून उद्भवलेल्या कोणत्याही खर्च आणि परिणाम विवादासाठी हुकूमनामाधारक बँव किंवा कार्यकारी अधिकारी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत.
- श्रीमती रिना संजय खंडागळे व श्री. संजय विक्रम खंडागळे यांच्या सर्व संबंधित पक्ष यांना याद्वा सूचित करण्यात येते की त्यांनी लिलावाच्या तारखेला म्हणजेच १४.०८.२०२३ रोजी भुलेश्व कार्यालयात उपस्थित रहावे.
- १०) विवाद, जर काही असेल तर तो फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात असेल. शुक्रवार, १४ जुलै, २०२३ रोजी माझ्या हस्ते किंवा या कार्यालयाच्या शिक्रयानिशी

विशेष वसुली आणि विक्री अधिकार तारीख: १४.०७.२०२३ को-ऑपरेटिव्ह विभाग, मुंबई

MAKERS

ठिकाण : मुंबई

## मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल२४२३०एमएच१९८४पीएलसी०३३३८९ नोंद. कार्या.: ५४-डी, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. दुर.:(०२२)२८६८८५४४, ई-मेल:investor@makerslabs.com, वेबसाईट:www.makerslabs.com

महाराष्ट्र सरकार.

सहकार मंत्रालयाद्वारे सुचित दिनांक ७ सप्टेंबर, २०१६ पासून प्रभावी असलेले गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १२४(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) सुधारित अधिनयम, २०१७ द्वारे पुढे सुधारित तरत्दीनसार दिनांक ३ मार्च, २०१७ रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे (यापुढे अधिनियम म्हणून उल्लेख) कंपनीच्या भागधारकांना सचना देण्यात येत आहे.

सदर कायदा व अधिनियम तसेच इतर प्रकरणांसह कळविण्यात येत आहे की, ७ सलग वर्ष किंव अधिक काळाकरिता भागधारकाद्वारे लाभांशासंदर्भात रोख केलेले नाही असे सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जातील. ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतर होण्यास पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांना योग्य कारवाई करण्यासाठी सदर नियमाअंतर्गत कंपनीकडे उपलब्ध असलेल्या त्यांच्य पत्त्यावर विहित पत्रव्यहार करण्यात आलेला आहे.

यापुढे अधिनियमाच्या नियम ६(३) नुसार कंपनीने अशा भागधारकांचे तपशिल, त्यांचे शेअर्स व त्यांचे फोलिओ क्रमांक किंवा डिपीआयडी - क्लायंट आयडी त्यांच्या www.makerslabs.com वेबसाईटवर अपलोड केलेले अहोत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या माहिती आवश्यक कारवाईकरिता वेबसाईटचा संदर्भ घ्यावा.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता त्यातील नियमासह येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीद्वारे मागील ७ वर्षां दरम्यान कोणतेही लाभांश वॉरंटम् रोख केलेले नसल्यास अशा भागधारकांचे सर्व शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जातील.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांचे भागप्रमाणपत्र तदनंतर सहाजीकच रह केले जातील आणि ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनीने त्यांच्य वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील हे सदर अधिनियमानुसार आयईपीएफच्या प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी योग्य सूचना म्हणून समजावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या शेअर्ससंदर्भात अधिनियमानुसार आयईपीएफच्या डिमॅट खात्यात अशा शेअर्स हस्तांतरणासाठी कंपनीद्वारे आवश्यक कॉर्पोरेट कारवाई

संबंधित भागधारकांनी पुढे कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत शेअर्सनंतर <u>www.iepf.gov.in</u> या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या तपशिलानुसार आयईपीएफकडील लाभांशासह अशा शेअर्सवर दावा करता येईल.

जर कंपनीला ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त झाल्यास नियमात नमुद आवश्यकतांची पुर्तता करून अधिनियमात विहित प्रक्रियेनुसार देय तारखेल आयईपीएफ प्राधिकरणाकडे असे शेअर्स हस्तांतरीत केले जातील.

तुम्हाला विनंती आहे की, रद्द केलेले धनादेश पृष्ठ आणि इतर केवायसी दस्तावेज यासह अद्यायावत बँक खाते तपशील तरतूद करून आणि आमचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी यांना लेखी कळवून तुमच्याद्वारे धारण समभागावर कंपनीकडे असलेले देण्यात न आलेल्या लाभांशावरील दावा

पुढील माहितीकरिता संबंधित भागधारकांनी कृपया कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी यांना संपर्क करावा

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट: मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३. दूर.:९१-२२-४९१८६२७० मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: १४ जुलै, २०२३ सुरभी शर्म कंपनी सचिव

Speed... Reliablity.

Value Performance

5M

## एसएम डायकेम लिमिटेड

सूचना

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई (एनसीएलटी) यांच्याद्वारे देण्यात आलेल्या निर्देशनाच्या पर्ततेनसाः

येथे सूचना देण्यात येत आहे की, भागभांडवल कपातीबाबत सीपी-२२४/एमबी/२०२१ मधील १६ जून

२०२३ रोजी एनसीएलटीद्वारे मंजूर आदेशाची प्रमाणित प्रत दिनांक ५ जुलै, २०२३ रोजी कंपनी निबंधक

**णीकृत कार्यालय:** ३, नारायण इमारत, २३ एलएन रोड, दादर-पुर्व, मुंबई-४००००१. **ईमेल:** got2invest@rediffmail.com (सीआवएन: यु२४११०एमएच१९८२पीएलसी०२७३०७)

महाराष्ट्र, मुंबई (आरओसी) यांच्याकडे एसएम डायकेम लिमिटेडद्वारे सादर करण्यात आली होती आणि कपातीचे अहवालासह सदर आदेश दिनांक १३ जुलै, २०२३ रोजीचे भांडवल कपाती निश्चितीचे आदेश नोंदणी प्रमाणपत्रानुसार आरओसीद्वारे निश्चित व नोंद करण्यात आले.

एसएम डायकेम लिमिटेडच्या वतीने व करिता सही/-निलेश गांधी

दिनांक: १४ जुलै, २०२३ ठिकाण: मुंबई डीआयएन:०००२८५३६

## जाहीर सुचना

**कै. काशिनाथ धर्मा म्हात्रे,** राहणार- नेहरु नगर एस.टी. डेपो, आगरी समाज चाळ शिवसृष्टी रोड, कुर्ला (पूर्व), मुंबई-४०००२४, यांचे दिनांक १७/०२/२०२० रोजी निधन झाल्यमुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी दाखला मिळणेकामी मा. तहसिलदार कुर्ला, मुलुंड येथे अर्ज केला आहे. तरी वारस दाखल्यासंबंधी कोणाची काही हरकत असल्यास १ ५ दिवसाँच्य आत मा. तहसिलदार कुर्ला, मुलुंड यांचे कार्यालयात येऊन लेखी कळवावे. अन्यथा कोणार्च हरकत नाही असे समजून **कै. काशिनाथ धर्मा म्हात्रे** यांचे वारस आहे.

क्रमांक	नाव	वय	नाते
१.	श्रीमती. हिरा काशिनाथ म्हात्रे	५४	पत्नी (विधवा)
₹.	सौ. कविता अतिश हारदे	३८	मुलगी (विवाहीत)
₹.	श्री. हेमंत काशिनाथ म्हात्रे	३७	मुलगा
٧.	सौ. रुपाली विद्याधर पाटील	38	मुलगी (विवाहीत)
ч.	श्री. समीर काशिनाथ म्हात्रे	33	मुलगा

वरिल वारसांव्यतिरीक्त कोणीही वारस नाहीत. १५ दिवसानंतर कार्यालयात आल्यार भापले नाव ग्राह्य धरण्यात येणारी नाही. असे समजून श्रीमती. हिरा काशिनाथ म्हात्रे यांच्या नावा<sup>न</sup> वारस दाखला देण्यात येईल. श्रीमती, हिरा काशिनाथ म्हात्रे

## आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल६५९२०एमएच१९९६पीएलसी१०३१८४ नोंदणीकृत कार्यालयः कन्स्ट्रक्शन हाऊस, २रा मजला, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०००१६. कुर:+१९-२२-२१६८०१६, +९१-२२-२२७०५१५०, ई-मेल:hpfinvest@yahoo.co.in

### २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे)** एजीएम सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्रा**व्य **माध्यमातून (ओएँव्हीएम)** होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/ २०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे. २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर. २०२२ (एमसीए परिपत्रके) नुसार सदर सभा होईल. कंपनीने वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता संपूर्ण वार्षिक अहवालासह एकत्रित २७व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना १४ जुलै, २०२३ रोजी ई-मेलने पाठविले आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत्र विनंती केलेल्या भागधारकांव्यतिरिक्त वार्षिक अहवाल–२०२२–२३ सह एजीएम सूचनेची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही.

सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालासह २६व्या एजीएमची सूचना एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक **मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३** रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग मांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

ई-वोटिंग प्रक्रिया (एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग) योग्य व पारदर्शकरित्य संचालनाकरिता तपासनीस म्हणून जेएचआर ॲण्ड असोसिएटस्, कंपनी सचिवचे भागीदार कार्यरत कंपनी सचिव **श्री. जे.एच. रानडे,** सदस्यत्व क्र.एफ४३१७ व सीपी क्र.२५२० आणि त्यांच्या गैरहजेरीत **श्री** <mark>सोहन जे. रानडे,</mark> सदस्यत्व क्र.ए३३४१६ व सीपी क्र.१२५२० आणि त्यांच्या गैरहजेरीत **कुमारी तेजस्वी पी. जोगल,** सदस्यत्व क्र.ए२९६०८ व सीपी क्र.१४८३९ (त्यापैकी कोणतेही एक) यांची नियक्ती केली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधीत **शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ रोजी (स.९.००वा. भाप्रवे)** प्रारंभ होईल आणि **सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३ रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे)** समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहँभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा

जर कोणा व्यक्तीने कंपनीद्वारे विद्युत स्वरुपात सूचना वितरण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करू कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी www.evoting.nsdl.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि रिमोट ई-वोटिंगकरिता यापुर्वीच एनएसडीएलसह नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास किंवा तुमचे ई–मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद नसल्यास त्यांनी रिमोट ई–वोटिंगमार्फत त्यांचे मत द्यावे किंवा सभे दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत द्यावे. लॉगइन तपशील ई–वोटिंगकरिता प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावी.

	कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. एमसीएस शेअर ट्रान्सफर
भागधारणा	एजंट लि. (आरटी) यांना फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची
	स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत),
	आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी
	पाठवावे.
ਵਿਸ਼ੱਟ	नाचे टीपीटारे गुलानगर नाच्या टिगॅर खालात नाचे र्र_गेल जेंट कराते

रिमोट ई-वोटिंगबाबत तपशिलाकरिता कृपया एजीएम सुचनेचा संदर्भ घ्यावा. रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास कृपया www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनक उपलब्ध भागधारकांकरिताचे ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्कन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क क्र.०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

भागधारणा आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा.

विद्युत स्वरुपात मतदान सुविधेबाबत काही तक्रार असल्यास कृपया संपर्क **कुमारी वीणा सुवर्णा** एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, ई-मेलः evoting@nsdl.co.in/sonis@nsdl.co.in, दूर.:९१-

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत तरतुदीनुसार येथे सूचन देण्यात येत आहे की, कंपनीच्या २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शनिवार, २९ जुलै २०२३ ते मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल.

शेअर्सबाबत प्रश्न/पत्र व्यवहाराकरिता भागधारकांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी मे एमसीएस शेअर ट्रान्सफर एजंट लिमिटेड, के–२१५, दुसरा मजला, अंसा इंडस्ट्रियल इस्टेट, साकीविहार रोड, साकीनाका, अंधेरी (पू.), मुंबई-४०००७२, दूर.:०२२-२८४७६०२१/२२-२८४७६०२२, ई-मेलः helpdeskmum@mcsregistrars.com येथे संपर्क करावा.

मंडळाच्या आदेशान्वरं आयएचपी फिनवेस्ट लिमिटेडकरित साईश्वर दळर्व

# कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४

**नोंदणीकृत कार्यालय**ः ३०९, ए टू झेड, इंडस्ट्रीयल इस्टेट, गणपत राव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर::0२२-४७४८५६०३, वेबसाईट: www.compuageindia.com

दिनांक : १४ जुलै, २०२३

ठिकाण : मुंबई

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ㄴ	(रु. लाखात, इपाएस व्यातारक्त)										
		एकमेव				एकत्रित					
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
अ.	तपशिल	39.03.23	३१.१२.२२	३१.०३.२२	39.03.23	39.03.22	39.03.23	३१.१२.२२	39.03.22	३१.०३.२३	३१.०३.२२
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३९१४५.९०	99६७६9.५६	929990.02	308480.2८	४२२३९५.१४	३९१४५.९०	99६७६9.५६	928980.02	308480.2८	४२२३९५.१४
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-94090.40	99६५.00	9890.30	-99८५८.५४	३६६६.२१	-9409६.८४	99६५.0७	98८८.२४	-99८५७.८८	3888.00
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-94090.40	99६५.00	9890.30	-99८५८.५४	३६६६.२१	-9409६.८४	99६५.0७	98८८.२४	-99८40.८८	3888.00
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-93082.69	८४९.४५	9088.88	-99838.00	2808.80	-93082.94	८४९.४५	9082.49	-9983६.99	२६७४.८५
Υ.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधी करिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	-93082.८٩	८४९.४५	9082.48	-99838.00	25.8035	-93082.94	८४९.४५	9080.89	-99838.99	२६७२.७५
ξ.	समभाग भांडवल	9094.3६	9094.38	9२९९.५२	9094.3६	9२९९.५२	9094.38	9094.3६	9२९९.५२	9094.3६	9२९९.५२
Ø.	मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	-	-	-	94६0२.९८	२३४२७.0९				94६४९.५५	23803.00
۲.	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)										.
	अ. मूळ	-9६.0२	0.99	٩.६٥	-93.33	8.92	-9६.0२	99.0	9.80	-93.33	8.99
L	ब. सौमिकृत	-9६.0२	0.99	٩.६٥	-93.33	8.92	-9६.0२	99.0	9.६0	-93.33	8.99

अ) सेबी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वितीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वितीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई www.bseindia.com व एनएसई www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.compuageindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ब) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ जुलै, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

कॉम्प्यूएज इन्फोकॉम लिमिटेडकरित

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that the Folio No. 00033974 and Share Certificate No. 9745 for 1000 shares bearing Distinctive No. from 1208501 to 1209500 standing in the name of Manoj Prasad Allies Manoj Kumar in the Book of Lupin Limited, has been lost and the advertiser has applied to the Company for ssue of duplicate share certificates in lieu thereof. Any persons who have claims on the said shares should lodge such claims with the company's Registrar and Transfer Agent Link Intime India Pvt. Ltd., C 101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West) Mumbai- 400083 within 15 days from the date of notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate in respect of the said shares

Date: 15.07.2023 Name of Shareholder Place : Ranchi Manoj Kuma (New Name of Share Holder

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client "SOHARAT ALI" the owner of Flat No., **A-502** Ostwal Paradise Building No. 08 CHS Ltd., Opp. Shivar Garden, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Dist. Thane-401107. That my client was in possession of the Original Share Certificate Bearing No. 88, distinctive No. 436 to 440 (both inclusive) issued by the OSTWAL PARADISE BUILDING NO. 08 CHS LTD. of the above said Flat has been lost/ misplaced on 10.06.2022 from my Shop and a complaint has been lodged at Naya Nagar Police Station on 13.07.2023, bearing Lost Report No. 20403-2023

That any person finding the said Original Share Certificate, should hand over to my client. That any person having any right nterest, claim, charge on the basis of the said Original Share Certificate, should stake claim, if any, within 15 days from the date of publication of this Notice and after stipulated time, my client shall disown the said original Share Certificate.

Advocate Yash K Dahhole Shop No. 10 Vasudev Complex Kanakia Mira Road (East)

### PUBLIC NOTICE

Date: 15/07/2023

Notice is hereby given to the publicat large that my client "SOHARATALI S SHAIKH" the owner of Flat No., A-503 and Shop No.012, Ostwal Paradise Building No. 08 CHS Ltd., Opp. Shivar Garden, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Dist. The Advince The State of the S Thane-401107. That my client was in possession of the Original Share Certificate pearing No. 89, distinctive No. 441 to 445 (Flat No. A-503) bearing No. 12, distinctive No. 56 to 60 (Shop No. 012) (both inclusive) issued by the OSTWAL PARADISE BUILDING NO. 08 CHS LTD. of the above said Flat & Shop, has been lost/ misplaced on 10.06.2022. from my Shop and a complain has been lodged at Naya Nagar Police Station on 13.07.2023, bearing Lost Report No. 20399-2023 of Flat No. A-503 & 20400 2023 of Shop No 12

That any person finding the said Original Share Certificate, should hand over to my client. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said Original Share Certificate, should stake claim, if any, within 15 days from the date of publication of this Notice and after stipulated time, my client shall disown the said original Share Certificate

Advocate Yash K. Dabhole Shop No. 10 Vasudev Complex Kanakia Mira Road (East) Date: 15/07/2023

## NOTICE

Mrs. Savitridevi Manwar Rawat a member of the Chandresh Kiran Co-operative Housing Society Ltd., having address at Near Kapol School, Shankeshwar Nagar Achole Road, Nallasopara (E), Palghar: 401 209 and holding flat/tenement No. B/101 in the building of the society, died on 12/03/2020 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the member in the capital/property of the society within a period of 15 days from the such documents and other proofs in support of his claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of share and interest of the deceased member in the the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 10.00 A.M. to 16.30 P.M. from the date of publication of the potice if the date date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Nallasopara (E) Date: 15/07/23

श्री. छनालाल शाह हे मॉडर्न वंदना को-**ऑप.हौ.सो.लि., पत्ता:** सुभाष लेन, मालाड (पुर्व)

For and behalf of The Chandresh Kirar C.H.S. Ltd. Sign/-Hon. Secretary

मुंबई-४०००९७ या सोसायटीचे सदस्य आहेत आर्पि **मॉडर्न वंदना को-ऑप.हौ.सो.लि.**च्या २ऱ्या पजल्यावरील फ्लॅट क्र.**ई/५** चे धारक आहेत, यांचे **१४.०१.२००१** रोजी कोणतेही वारसदार नेमता निधन झाले. श्री. समीर छनालाल शाह, सदर मयताचा मुलगा, संयुक्त सदस्य यांनी क्र.बीआरएल१-१०३०२-२०२३ धारक दिनांक ०५.०७.२०२३ रोजीचे नोंदणीकृत मुक्तता करारनामाच्या आधारावर त्यांच्या नावे सदर फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तांतर व मयत सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरप होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास र ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पृष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर . दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने श्री. समीर छनालाल शाह यांच्या नावे व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य

> च्या वतीने व करित मॉडर्न वंदना को-ऑप. हौसिंग सोसायटी लि

सही/ मा. अध्यक्ष/सचिव

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही